

March 03, 2021

The General Manager
Department of Corporate Services
BSE Limited
Phiroze Jeejeeboy Towers, Dalal Street,
Mumbai — 400001.

Scrip Code: 540268

Dear Sir / Madam,

Subject: Submission of copy of Newspaper Advertisement of Corrigendum to Notice of the Extraordinary General Meeting.

With reference to the above captioned subject and pursuant to provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015 we wish to inform you that Dhanvarsha Finvest Limited ("the Company") had issued newspaper advertisement with respect to Corrigendum to Notice of the Extraordinary General Meeting ("EGM") dated February 6, 2021 of the Company scheduled to be held on Thursday, March 04, 2021 at 10:00 am through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM).

Attached hereto are copies of e-paper advertisements published in Financial Express (All Editions in English) and Mumbai Lakshadeep (Marathi) on March 03, 2021.

The aforesaid advertisement will also be available on the Company's website at https://www.dfltd.in/investor-relations.html

We request you to kindly take the aforesaid intimation on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Dhanvarsha Finvest Limited

Fredrick M. Pinto Company Secretary ACS No. 22085

Encl:a/a

3.Maintain Social Distance



Bokaro Power Supply Co. (P) Ltd. बो पा**र्क्स**क लि BP\$CL (A Joint Venture of SAIL & DVC) Hall No.: M-01, Old Administrative Building Ispat Bhavan, Bokaro Steel City-827001(Jharkhand) CIN No.: U40300DL2001PTC112074 NOTICE INVITING TENDER Ref. No.: BPSCL/MM/20-21/Paper Advt./623 Dated: 01.03.2021 NIT No. / Date BOD & Time Description BPSCL/MM/20-21/C-178/ Assistance in Miscellaneous Jobs of F&A Department of BPSCL. NIT-968/594 dt. 26.02.2021 at 12.15 Hrs. BPSCL/MM/20-21/PUR-210/ Procurement, Commissioning & Post Warranty Comprehensive AMC of Sox, NOx & CO NIT-969/600 dt. 26.02.2021 | Analyzer System at 12.15 Hrs. BPSCL/MM/20-21/PUR-211/ Procurement of Tri-Sodium Phosphate. at 12.15 Hrs. NIT-970/601 dt. 26.02.2021 BPSCL/MM/20-21/PUR-212/ Procurement of Thrust Ring. 30.03.2021 NIT-971/602 dt. 26.02.2021 at 12.15 Hrs. BPSCL/MM/20-21/PUR-213/ Procurement of Spectrophotometer. NIT-972/604 dt. 26.02.2021 at 12.15 Hrs. BPSCL/MM/20-21/C-018/ Assistance in Material Handling in Planning Cell. 26.03.2021 at 12.15 Hrs. NIT-973/598 dt. 26.02.2021 Annual Maintenance Contract of ESP and Ash Handling System including Dredge pump BPSCL/MM/20-21/C-179/ house - 2 of CPP Boilers. N/T-974/595 dt. 26.02.2021 For Tender documents kindly visit Website: www.bpscl.com. Bidders are requested to visit website regularly.

GUJARAT ENERGY TRANSMISSION CORPORATION LIMITED. Sardar Patel Vidyut Bhavan, Race Course, Vadodara 390 007 e-TENDER NOTICE OF GETCO CORPORATE OFFICE, VADODARA TENDER NOTICE NO.: GETCO/TR/400kv K-C Line/2021

Chief Engineer (TR) invites "On line Tenders" (e-tendering) for the work "Supply & dismantling/erection work for restoration/repair of 400kv Kosamba - Chorania & Kosamba Charal D/C line" at an estimated cost of Rs. 75,01,212.87 Interested bidders having qualification as per terms of the tender, may please visit our website www.getcogujarat.com (for view and download only) and https://getco.nprocure.com (For view, down load and on line submission) from 02/03/2021 onwards. It is mandatory for all the bidders to submit their tender documents by both form viz. on-line (E-tendering) and physically in schedule time. "NO COURIER SERVICE OR HAND DELIVERY" will be allowed. Interested bidders are also requested to be in touch with our above web site for any amendment till the last date of receipt of tender document. "Energy Saved is Energy Generated" Chief Engineer (TR)

Place: Mumbai

Date: March 02, 2021

Stop Corona: 1. Wash Your Hands

DELHI JAL BOARD GOVT. OF NCT OF DELHI OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER (EAST) I M 16 MAYUR VIHAR PKT E PHASE II NEW DELHI-110091

PRESS NOTICE TENDER NIT NO.39 /East-I/ (2020-21)

No.	Name of work	Contract Value (ECV)/ Amount put to tender	Fees	Corrigendum in E- Procurement Solution & Tender ID No.	receipt of tender E- Procurement Solution
01.	Demolishing of De-functioning and abounded Over Head Tank at OHG Kondli sewer store in AC-56 in East-I	29,55,348.00	500.00	26.02.2021 2021_DJB_200621_1	15.03.2021 At 03:15 PM
Furt	her details in this regard can be seen at https://gu	ovt.procuremen	t.delhi.g	ov.in	Sd/-
ıssı	JED BY P.R.O. (WATER)				Pratap Singh
Advi	t. No. J.S.V. 459 (2020-21)			EXECUTIVE E	ENGINEER (EAST)-I

2. Wear Mask



(THIS IS ONLY AN ADVERTISEMENT FOR INFORMATION PURPOSES AND NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT)

PARTY CRUISERS LIMITED

Our Company was originally incorporated as Party Cruisers Private Limited on December 02, 1994 under the Companies Act, 1956 vide certificate of incorporation issued by the Registrar of Companies, Maharashtra. Subsequently, the name of the company was changed from "Party Cruisers Private Limited" to "Party Cruisers Limited" under the Companies Act, 2013 pursuant to a special resolution passed by our shareholders at the EGM held on September 03, 2013 and had obtained fresh certificate of incorporation dated November 13, 2013 issued by the Registrar of Companies, Maharashtra. For details pertaining to the changes of name of our company and change in the registered office, please refer to the chapter titled 'History and Certain Corporate Matters' beginning on page no. 117 of this Prospectus. Registered Office: 303/304/305, Simran Plaza, Khar 4th Road, Next to Regal Enclave Hotel, Khar (West), Mumbai - 400 052, Maharashtra, India

> Email: compliance@partycruisersindia.com | Website: www.partycruisersindia.com Contact Person: Ms. Namrata Subhashsingh Negi, Company Secretary & Compliance Officer

PROMOTERS OF THE COMPANY: MR. ZUZER HATIM LUCKNOWALA & MRS. RACHANA ZUZER LUCKNOWALA

BASIS OF ALLOTMENT

PUBLIC ISSUE OF 15,20,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH ("EQUITY SHARES") OF PARTY CRUISERS LIMITED (" OUR COMPANY" OR "THE ISSUER COMPANY") FOR CASH AT A PRICE ₹ 51/- PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ 41/- PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE") AGGREGATING TO ₹ 775.20 LAKHS ("THE ISSUE"), OF WHICH 76,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH FOR A CASH PRICE OF ₹ 51/- PER EQUITY SHARE, AGGREGATING TO ₹ 38.76 LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER ("MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF 14,44,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH AT AN ISSUE PRICE OF ₹ 51/- PER EQUITY SHARE AGGREGATING TO ₹ 736.44 LAKHS (IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE"). THE ISSUE AND THE NET ISSUE WILL CONSTITUTE 27.14 % AND 25.79 %, RESPECTIVELY OF THE POST ISSUE PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. FOR FURTHER DETAILS, PLEASE REFER TO SECTION TITLED "TERMS OF THE ISSUE" BEGINNING ON PAGE NO. 209 OF THIS PROSPECTUS.

As per Regulation 253(2) of the SEBI (ICDR) Regulations, as amended, as present issue is a fixed price issue 'the Allocation' in the net issue to the public category shall

be made as follows:

- a. Minimum fifty percent(50%) To Retail Individual Investors; and
- b. Remaining to:
- (i) Individual applicants other than retail individual investors; and
- (ii) Other investors including corporate bodies or institutions, irrespective of the number of specified securities applied for
- c. The unsubscribed portion in either of the categories specified in (a) or (b) above may be allocated to the applicants in the other category.
- If the retail individual investor category is entitled to more than fifty per cent on proportionate basis, accordingly the retail individual investors shall be allocated that higher percentage.

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹ 10 EACH AND THE ISSUE PRICE OF ₹ 51 IS 5.1 TIMES OF THE FACE VALUE.

ISSUE OPENED ON FEBRUARY 22, 2021 AND CLOSED ON FEBRUARY 25, 2021

PROPOSED LISTING: FRIDAY, MARCH 05, 2021*

The Equity Shares offered through the Prospectus are proposed to be listed on the EMERGE Platform of NSE Limited ("NSE") in terms of the Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, as amended from time to time. Our Company has received an approval letter dated February 03, 2021 from NSE Limited ("NSE") for using its name in the Offer Document for listing of our shares on the EMERGE Platform of NSE. For the purpose of this Issue, NSE shall be the Designated Stock Exchange. The trading is proposed to be commenced on or about FRIDAY, MARCH 05, 2021*

*Subject to the receipt of listing and trading approval from the NSE EMERGE Platform All Applicants were allowed to participate in the Issue through APPLICATIONS SUPPORTED BY BLOCKED AMOUNT ("ASBA") process by providing the details of their

respective bank accounts in which the corresponding application amounts were blocked by Self Certified Syndicate Banks (the "SCSBs"). Further, for Retail Individual Investors (individual Investors biding for amount upto ₹ 2 Lacs) use of UPI Id in Application Form is mandatory while applying for equity IPOs through Designated Intermediaries (Syndicate members, Registered Stock Brokers, Registrar and Transfer agent and Depository Participants). All Other Category of Investors shall mandatorily use only Application Supported by Blocked Amount (ASBA) facility for making payments.

SUBSCRIPTION DETAILS

The issue has received 738 applications for 16,58,000 Equity Shares resulting in 1.0908 times subscription (including reserved portion of market maker). The details of the applications received in the issue (before technical rejections) are as follows:

Detail of the Applications Received (Before Technical Rejection):

Category	Application(s)	% to lotal	Shares	% to lotal	(Times)	Prospectus
Market Makers	1	0.13	76,000	4.41	1.00	76,000
Other than Retail Individual Investors	29	3.78	1,72,000	9.98	0.24	7,22,000
Retail Individual Investors	738	96.09	14,76,000	85.61	2.04	7,22,000
Total	768	100.00	17,24,000	100.00	1.13	15,20,000

The details of applications rejected by the Registrar on technical grounds (including withdrawal) are detailed below

Category	No. of Applications	No. of Equity Shares
Market Makers	0	0
Retail Individual Investors	29	58,000
Other than Retail Individual Investors	1	8,000
Total	30	66,000

After eliminating technically rejected applications, the following tables give us category wise net valid applications:

Category	Number of Applications	% to Total	Issue Size (as per Prospectus)	Proportionate Issue Size (After rounding off)	No. of Valid Shares applied	% of Total Applied	Subscription (Times)	Revised* Subscription (Times)
Market Maker	1	0.14	76,000	76,000	76,000	4.58	1.00	1.00
Other than Retail Individual Investors	28	3.79	7,22,000	1,64,000	1,64,000	9.90	0.23	1.00
Retail Individual Investors	709	96.07	7,22,000	12,80,000	14,18,000	85.52	1.96	1.11
Total	738	100.00	15,20,000	15,20,000	16,58,000	100.00	1.09	1.09

ALLOCATION: The Basis of Allotment was finalized in consultation with the Designated Stock Exchange — NSE Limited on Monday; March 01, 2021.

A. Allocation to Market Maker (After Technical Rejections & Withdrawal): The Basis of Allotment to the Market Maker, at the issue price of ₹ 51 per Equity Share, was finalised in consultation with NSE Limited. The category was subscribed by 1.00 times. The total number of shares allotted in this category is 76,000 Equity shares. B. Allocation to Retail Individual Investors (After Technical Rejections & Withdrawal): The Basis of Allotment to the Retail Individual Investors, at the Issue Price of ₹ 51 per Equity Share, was finalized in consultation with NSE Limited. The category was subscribed by 1.96 times i.e. for 14,18,000 Equity Shares. Total number of

The category wise details of the Basis of Allotment are as under

No. of Shares Applied for (Category wise)	No. Of Applica- tions received	% to Total	Total No. of Equity Shares applied in this Category	% to Total	Proportionate Shares Available	Allocation per Applicant (Before Rounding Off)	Allocation per Applicant (After Rounding Off)	Ratio of Allottee's To Applicant: Ratio 1	Allottee's To	Number of Successful applicants (after rounding off)	Total No. of Equity Shares allocated/ allotted	No. of Equity Shares Surplus/ Deficit
2,000	709	100.00	14,18,000	100.00	12,80,000	1805.36	2000	640	709	640	12,80,000*	

Includes Spillover of 5,58,000 Equity shares from Other than Retail Individual Investor category!

shares allotted in this category is 12.80,000 Equity Shares to 640 successful applicants.

C. Allocation to Other than Retail Individual Investors (After Technical Rejections & Withdrawal): The Basis of Allotment to Other than Retail Individual Investors, at the Issue Price of ₹ 51 per Equity Share, was finalized in consultation with NSE Limited. The category was subscribed by 0.23 times i.e. for 1.64,000 shares. The total number of shares allotted in this category is 1,64,000 Equity Shares to 28 successful applicants.

No. of Shares Applied for (Category wise)	No. Of Applica- tions received	% to Total	Total No. of Equity Shares applied in this Category	% to Total	Proportionate Shares Available	Allocation per Applicant (Before Rounding Off)	Allocation per Applicant (After Rounding Off)	Ratio of Allottee's To Applicant: Ratio 1	Ratio of Allottee's To Applicant: Ratio 2	Number of Successful applicants (after rounding off)	Total No. of Equity Shares allocated/ allotted	No. of Equity Shares Surplus/ Deficit
3,34,585	19	67.86	76,000	46.34	3,34,585	17,609.74	4000	1	1	19	76000	(2,58,585)
6000	2	7.14	12000	7.32	52,829	26414.50	6000	1	1	2	12000	(40,829)
8,000	3	10.71	24,000	14.63	105,659	35219.67	8,000	1	1	3	24000	(81,659)
10,000	2	7.14	20,000	12.20	88,049	44024.50	10,000	1	1	2	20000	(68,049)
12,000	1	3.57	12,000	7.32	52,829	52829.00	12,000	1	1	1	12000	(40,829)
20,000	-1	3.57	20,000	12.20	88,049	88049.00	20,000	1	1	1	20000	(68,049)
TOTAL	28	100.00	164,000	100.00	722,000					28	164,000	(558,000)*

*Un-subscribed portion of 5.58,000 Equity Shares spill-over to Retail Category

The Board of Directors of the Company at its meeting held on March 01, 2021 has taken on record the Basis of Allocation of Equity Shares approved by the Designated Stock Exchange viz. NSE and has authorized the corporate action for the transfer of the Equity Shares to various successful applicants

The Refund/allotment intimation will be dispatched to the address of the Applicants as registered with the depositories on or before March 03, 2021. Further, the instructions to Self Certified Syndicate Banks for unblocking the amount will be processed on or before March 03, 2021. The Equity Shares allocated to successful applicants are being credited to their beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. In case the same is not received within prescribed time line, investors may contact at the address given below. The Company is taking steps to get the Equity Shares admitted for trading on the SME Platform of NSE Limited within six working days from the date of the closure of the Issue.

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meaning assigned to them in the Prospectus dated February 12, 2021 ("Prospectus").

- INVESTORS PLEASE NOTE

The details of the allotment made would also be hosted on the website of the Registrar to the Issue KFIN Technologies Private Limited at www.kfintech.com. All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the First/Sole applicants, serial number of the Application Form, number of shares applied for and Bank Branch where the application had been lodged and payment details at the address of the Registrar given below:



KFIN TECHNOLOGIES PRIVATE LIMITED

Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032 Tel. No.: +91 40 6716 2222 | Fax No.: +91 40 2343 1551 | E-mail: pcl.ipo@kfintech.com

Investor Grievance Email: einward.ris@kfinteh.com | Website: www.kfintech.com

Contact Person: Mr. M Murali Krishna | SEBI Registration No.: INR000000221

For Party Cruisers Limited On behalf of the Board of Directors

Rachana Lucknowala

Managing Director

Mumbai

March 02, 2021

Place: Mumbai Date: March 02, 2021

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARE ON LISTING OR THE BUSINESS

financialexp.epam.in

The Equity Shares have not been and will not be registered under the US Securities Act (the "Securities Act") or any state securities law in United States and may not be Issued or sold within the United States or to, or for the account or benefit of, "U.S. persons" (as defined in the Regulations under the Securities Act), except pursuant

to an exemption from, or in a transaction not subject to the registration requirements of the Securities Act of 1933.



Registered Office: 2nd Floor, Bldg. No. 4, DJ House, Old Nagardas Road, Andheri (East), Mumbai - 400 069.

Phone: 022-6845 7200 | Email: contact@dfltd.in | Website: www.dfltd.in

CORRIGENDUM TO THE NOTICE OF THE EXTRAORDINARY GENERAL MEETING OF THE COMPANY

The Members of Dhanvarsha Finvest Limited ("The Company") are hereby informed that the Company had issued EGM Notice dated February' 06, 2021 convening of the Extra-Ordinary General Meeting ("EGM") of the Company on Thursday, March 04, 2021 at 10:00 am. IST.

Subsequent to the issuance of the Notice, it came to the attention of the Company that one of the proposed allottees of CCDs [i.e. Manphool Exports Limited (PAN: AAACM1426D)] has purchased 20,000 Equity Shares on 28.01.2021and being, its pre-preferential shareholding, the shares were required to be disclosed in the Notice of General Meeting and put under Lock-In in terms of the provisions of the SEBI (ICDR) Regulations, 2018. The aforesaid 20,000 Equity Shares have been put under lock-in from 02.03.2021 up to a period of six months from the date of allotment of CCDs in compliance of regulation 167(6) of the SEBI (ICDR) Regulations, 2018. The Members are informed that Annexure-A to the Notice be considered and noted with aforesaid revision whose particulars are mentioned hereunder. All other disclosures of the Notice of EGM will remain unchanged & valid.

Sr. Name No.		No. of Shares proposed to be issued on	Pre share	eholding	Post shareholding	
No.	50 W (100)	conversion of CCDs to Equity Shares	No.	%	No.	%
7.	Manphool Exports Ltd	25,000	20,000	0.13	45,000	0.19

This corrigendum to the EGM Notice shall form integral part of Notice dated February'06, 2021, circulated to the shareholders of the Company. Accordingly, all the concerned shareholders, stock exchanges, depositories, registrar and share transfer agent, agencies appointed for e-voting, other authorities, regulators and all other concerned persons are requested to take

This corrigendum will be available on the website of the Company www.dfltd.com besides being communicated to BSE Limited where the shares of the Company are listed.

> By the Order of the Board of Directors Dhanvarsha Finvest Limited Fredrick Pinto

> > Company Secretary

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever

MUTUAL





(Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 022 6808 7000 • Fax No. +91 022 6808 7097 • mf.nipponindiaim.com

NOTICE NO. 117 DIVIDEND DECLARATION

Record Date March 08, 2021

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund ("NIMF") has approved declaration of dividend on the face value of Rs. 10/- per unit in the undernoted scheme of NIMF, with March 08, 2021 as the record date:

Name of the Scheme(s)	Dividend (₹ per unit)*	NAV as on March 01, 2021 (₹ per unit)
Nippon India Interval Fund - Quarterly Interval Fund - Series III – Dividend Option	0.0620	10.0728
Nippon India Interval Fund - Quarterly Interval Fund - Series III – Institutional Plan - Dividend Option	0.0624	10.0733
Nippon India Interval Fund - Quarterly Interval Fund - Series III – Direct Plan - Dividend Option	0.0663	10.0715

*Income distribution will be done/dividend will be paid, net of tax deducted at source, as applicable.

Pursuant to payment of dividend, the NAV of the Scheme will fall to the extent of payout, and statutory levy, if any. *The dividend payout will be to the extent of above-mentioned dividend per unit or the difference of NAV from the last Specified Transaction Date (Ex. NAV) to the Record Date mentioned above, whichever is higher. However, the payout will be subject to the available distributable surplus in the Scheme as on the Record date.

The specified Transaction period for Nippon India Interval Fund - Quarterly Interval Fund - Series III is on 8th and 9th March 2021 (both business days). The following shall be applicable for application received during the specified transaction period.

For Subscriptions including Switch-ins under Dividend Option

In respect of valid applications for subscriptions received up to 3.00 p.m. on the aforesaid Record Date, the Ex-Dividend NAV of the day on which application is received shall be applicable subject to realization of funds before cut-off time. The investors will not be eligible for dividend declared, if any, on the aforesaid Record Date. In respect of valid applications for subscription received after 3.00 p.m. on the aforesaid Record Date and/or up to 3.00 p.m. on the second day of the Specified Transaction Period, the closing NAV of the said second day

applications received after 3.00 p.m. on the second day of the Specified Transaction Period the closing NAV of the next working day shall be applicable subject to realization of funds, provided such a day is/has been declared as a Specified Transaction day for the fund. Otherwise, the application will be liable for rejection. As per SEBI circular SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2020/175 dated September 17, 2020, read with SEBI circular SEBI/HO/IMD/DF2/CIR/P/2020/253 dated December 31, 2020 with effect from February 01, 2021, in respect

shall be applicable subject to realization of funds before cut-off time on the second day; In respect of valid

of purchase of units of mutual fund schemes (except liquid and overnight schemes), closing NAV of the day shall be applicable on which the funds are available for utilization irrespective of the amount, subject to provisions of uniform cut-off timing issued by SEBI. With regard to Unit holders who have opted for Dividend Reinvestment facility, the dividend due will be

reinvested by allotting Units for the Income distribution/ Dividend amount at the prevailing Ex-Dividend NAV per Unit on the record date.

For Redemptions including Switch-out under Dividend Option

In respect of valid applications received up to 3.00 p.m. by the Mutual Fund, on the aforesaid Record Date the Ex-Dividend NAV of the date of receipt of application shall be applicable and the investors will be eligible for the dividend declared on the aforesaid Record Date. In respect of valid applications received after 3.00 p.m. on the aforesaid Record Date and/or up to 3.00 p.m. on the second day of the Specified Transaction Period the closing NAV of the said second day shall be applicable.

For units in demat form: Dividend will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under dividend plan/option of the Scheme as on record date.

All unit holders under the dividend plan/option of the above mentioned scheme, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the dividend.

> For Nippon Life India Asset Management Limited (Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

Authorised Signatory

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Make even idle money work! Invest in Mutual Funds

...तर राज्याने हा विषय केंद्र सरकार समोर

का मांडला नाही?" **मुंबई, दि. २,** (**प्रतिनिधी)** : ''स्वतःचे अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडी सरकार चीनच्या सायबर हल्ल्यामुळे मुंबई काळोखात बुडाल्याच्या कपोलकल्पित बातम्या पसरवून जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रयत करत आहेत. १२ ऑक्टोबर २०२० रोजी संपूर्ण मुंबई काळोखात बुडाली ती केवळ ऊजार्खात्यातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि समन्वयाच्या अभावामुळे. मात्र, हे अपयश झाकण्यासाठी गृहमंत्र्यांनी आणि ऊजार्मंत्र्यांनी नवीन शक्कल लढवत आहेत,ह्र असा आरोप राज्याचे माजी ऊजामेंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केला. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्राच्या वीजपुरवठा यंत्रणेचे संचालन आणि नियंत्रण करणाऱ्या संगणक यंत्रणेत (स्काडा) परदेशातून सायबर घुसखोरी झाल्याने गेल्यावर्षी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईचा वीजपुरवठा बंद पडला होता, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर पोलिसांच्या तपासाचा हवाला देत म्हटलं होतं. यावरून माजी ऊजामेंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला. बावनकुळे म्हणाले, ''१२ ऑक्टोबर २०२० रोजी संपूर्ण मुंबई काळोखात बुडाली, ती केवळ ऊजार्खात्यातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि समन्वयाच्या अभावामुळे. मात्र, हे अपयश झाकण्यासाठी गृहमंत्र्यांनी आणि ऊर्जामंत्र्यांनी नवीन सायबर हल्ल्याचे कारण देत जनतेची दिशाभूल करणे सुरू केली आहे. एका वृत्ताच्या आधारावर एखादा आयपीएर अधिकारी अहवाल तयार करतो. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप असल्याचे नमूद करतात. अशा महत्त्वाच्या अहवालाची कोणतीही खातरजमा न करता राज्याचे गहमंत्री थेट पत्रकार परिषद घेऊन आपली जबाबदारी झटकताहेत, हे अत्यंत गंभीर आहे. जर या घटनेत एखाद्या देशाचा संबंध असेल तर राज्याने हा विषय केंद्र सरकार समोर का मांडला नाही? परराष्ट्र खाते आणि संरक्षण खात्यासमोर हा विषय मांडणे राज्य सरकारला महत्त्वाचे वाटले नाही, याचे आश्चर्य वाटते,'' अशी टीका बावनकुळे यांनी केली. ''१२ ऑक्टोबरपूर्वी मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या चार वाहिन्यांपैकी दोन वाहिन्या बंद पडल्या होत्या. त्यामुळे सगळा भार हा कळवा-पडघा या तिसऱ्या वाहिनीवर येऊन ती वाहिनी १२ ऑक्टोबरला सकाळी बंद पडली आणि त्यानंतर चौथी वाहिनी ही खारघर येथील ऑपरेटर्सकडून स्वतःहून बंद करण्यात आली. अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दुरूस्तीचे काम केले नाही. समन्वयाचा अभाव असल्यामुळे मुंबई काळोखात बुडाली हे सत्य आहे. जनतेला १०० युनिट पर्यंतची मोफत वीज देण्याचे आश्वासन पूर्ण न करणे,

भरमसाठ वीज बिल रद्द

करण्याचे आश्वासन पूर्ण

न करणे, कनेक्शन खंडित

यातून जनतेचे लक्ष अन्यत्र

करण्याच्या नोटिसांमुळे

संतप्त झालेली जनता,

वळवण्यासाठी चीनवर

सायबर हल्ल्याचा आरोप

करून जनतेची फसवणुक

प्रयत्न महाविकासआघाडी

सरकारकडून होत आहे.

आम्ही याचा तीव्र निषेध

करतो,'' असं म्हणत

यांच्यावर टीका केली

बावनकुळे यांनी नितीन

राऊत आणि अनिल देशमुख

करून नामानिराळे राहण्याचा

जाहीर सूचना

श्री ज्यामपकाश अमरनाथ पांडे रहिवासी व दिवंगत सभासद अमरनाथ गणपत पांडे यांचे पत्र बेस्ट राजदृत को.ऑप.हौ.सो.लि. ए५/१० बेस्ट कॉलनी, अनिल उभारे मार्ग, घाटकोपर (पृ.)

सदर सदनिका क्र. ए५/१० बेस्ट राजदूत को.ऑप.हौ.सो.लि. या सदनिकेची ओरीजिनल शेअर सर्टिफिकेट राहत्या घरातून त्यांच्याकडून गहाळ झाल्याचे त्यांनी पत्राद्वारे कळविले असून त्याची रितसर पोलीस नोंद करण्यात आली आहे. तरी वारस (मयत अमरनाथ गणपत पांडे) यांच्या अर्जानुसार सोसायटी त्यांना डुप्लीकेट शेअर सर्टिफिकेट देण्यासाठीची प्रक्रिया करणार असल्याने सदर बाबतीत कोणाला आक्षेप असल्यास त्याने सूचना प्रकाशित झाल्यापासून ७ दिवसांच्या आत सोसायटी कार्यालयात कागदोपत्री पुराव्यासह सायं. ६ ते ८ या वेळेत येऊन भेटावे.

बेस्ट राजदुत को.ऑप.हौ.सो.लि. करिता सही / दिनांक : ०३/०३/२०२१ सचिव

ठिकाण : मुंबई

सार्वजनिक न्यास, नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई

चौकशीची जाहिर नोटिस

अर्ज कमांक : ACC/X/489/2021 सार्वजनिक न्यासाचे नाव व नोंदणी क्रमांक : Shri Kamesh Hari Trust Santhan (VP) Vishwa Prem बाबत, Kameshwar Harihar Saw. . . अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहिर नोटिसने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त, बृहस्पुंबई विभाग, मुंबई हे वर नमुद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम , १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुदयंवर चौकशी करणार आहेत :– १) या नमुद केलेल्या न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय? . (२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

(ब) स्थावर मिळकत: (वर्णन) लागु नाही

सदरची चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर प्रावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्यातारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर ऑलेल्या कैफियतीचा विचार केला जाणा नाही, तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजुन चौकशी पुर्ण केली जाईल व अजीचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील... ही नोटिस माझे सहीनिशी व मा. धर्मादय आयुक्त , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०१/०३/२०२१ रोजी दिली.



अधिश्रक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास, नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई **ठिकाण:** मुंबई

दिनांक: ०३.०३.२०२१

पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

(पूर्वीची पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून नोंद) सीआयएन: यू६०३००एमएच२०१८पीएलसी३०२८९२ नोंदणीकृत कार्यालय: सीवूड्स ग्रॅन्ड सेंट्रल, टॉवर - १, ३ री लेव्हल, सी विंग - ३०१ ते ३०४, सेक्टर ४०, सीवूड्स रेल्वे स्टेशन, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र - ४०० ७०६, भारत. दूर. क्र. : + ९१ २२ ३५०१ ८०००

ई-मेल : compliance@pipelineinfra.com वेबसाइट : www.pipelineinfra.com

डिबेंचर्स धारकांना सूचना व्याज देण्याकरिता नोंद दिनांक

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडद्वारे जारी प्रायव्हेट प्लेसमेंट तत्त्वावर व बीएसई लिमिटेडच्या डेब्ट मार्केट सेगमेंटमध्ये सूचिबद्ध (''एनसीडीज्'') केल्यानुसार प्रत्येकी रु. १०,००,००० च्या मूल्यामध्ये ८.९५०८% सीक्युअर्ड, रेटेड, लिस्टेड, रीडीमेबल नान कन्व्हर्टिबल डिबेंचर्स अंतर्गत व्याज प्राप्त करण्यासाठी प्राप्त एनसीडीएज् धारकांच्या नावांच्या निश्चितीकरिता कंपनीने नोंद दिनांक निश्चित केली आहे. डिपॉझिटरीजद्वारे सादर केलेल्या सूचीनुसार नोंद दिनांकास लाभार्थी मालक म्हणून नावे उपलब्ध असलेले एनसीडी धारक हे खालील तपशिलानसार सदर रक्कम दिली जाईल.

उद्दश	नाद ।दनाक	रक्कम दण्याचा दय ताराख						
व्याजाच्या रक्कम देणे	व्याजाच्या रक्कम देणे मंगळवार, दि. १६.०३.२०२१ बुधवार दि. ३१.०३.२०							
	संचालक मंडळाकरिता व त्यांच्या वतीने							
	पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड करिता							
	(पूर्वी पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात)							
		सही/-						

कंपनी सचिव

एसीएस ५०५९४

RATNA RUPAL CO-OP HSG. SOCIETY LIMITED 28-A, SHIVAJI NAGAR, DAFTARY ROAD, MALAD-EAST, MUMBAI-400097 REGN. NO. BOM/HSG/5602 OF 1978 AFFILIATION TO THE MUM.DIST.CO-OP. HSG. FED. LTD. MEM NO. 4717

NOTICE Shri Sumatilal C. Shah, a member of the Ratna Rupal Co-operative Housing Society Ltd. having, address at 28-A, Shivaji Nagar, Daftary Road, Malad-East, Mumbai-400097 and holding Flat No. 205 in the building of the society, died on 16th October 2020, without

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support o his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims / objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society in available for inspection by the claimants objectors, in the office of the society / with the secretary of the society between 11 A.M. to 5 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place : Mumbai Date: 03.03.2021

For and on behalf of The Ratna Rupal Co-op. Housing Society Ltd. Hon. Secretary

जाहीर सूचना

श्री. सुभाना भैरू शेवाळे हे खोली क्र.१०, इमारत क्र.६-बी, तळमजला, शांतता विकास मंडळ. सातवा रस्ता. गोळीबार मैदान. सभाष नगरजवळ. सांताक्रझ (पर्व). मंबई-४०००५५, नोंदणी क्रमांक एम.यू.एम/एस.आर.ए./टी.सी.११२३०/२००६ धारक, दिनांक २७.११.२००६, जमिनीचा हिस्सा, सीटीएस क्र.१३, ३३(पीटी) धारक च्या संदर्भात मालक/सभासद होते. त्यांच्याकडे अनुक्रमांक ३१ ते ३५ (दोन्ही समाविष्ट) धारक प्रत्येकी रु.५०/- रूपयांचे संपूर्ण रक्कम अदा केलेले पाच भागप्रमाणपत्र क्र.००७ आणि सभासदत्व प्रमाणपत्र क्र.१२ ची मिळकत होती. उपरोल्लेखित श्री. सुभाना भैरू शेवाळे कडगाव, जिल्हा कोल्हापूर येथे ६ नोव्हेंबर, २००७ रोजी सोसायटीतील आपल्या १००% सभासदत्वाकरिता सदरह् खोली क्र.१० च्या संदर्भात कोणतेही नामनिर्देशन न करता निधन झाले. त्यानंतर सदरह मयताचा मुलगा श्री. रणजीत सुभाना शेवाळे यांनी सदरह खोली क्र.१० च्या संदर्भात सभासदत्वाचे हस्तांतरण करण्याकरता अर्ज केला आहे. सोसायटी याद्वारे दावेदार किंवा दावेदारांकडून, आक्षेपकर्ता किंवा आक्षेपकर्त्यांकडून सदरहू मयत सदस्याचे १००% शेअर्स आणि व्याज, सदरह श्री. रणजीत सुभाना शेवाळे यांच्या नावावर करण्यासाठी ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या मुदतीच्या आत, सदरह् मयताचे सोसायटीतील भांडवल/मिळकतीमध्ये शेअर्स आणि व्याज हस्तांतरित करण्यासाठी त्याच्या/तिच्या/त्यांचे हक्क/हरकती दाव्याच्या पृष्टयर्थ अशा प्रमाणित कागदपत्रे आणि इतर पुराव्यांसह हरकती मागवत आहे. जर हक्क/हरकती वर निर्धारित केलेल्या मुदतीच्या आत प्राप्त झाले नाहित तर, सोसायटीच्या उपनियमांच्या नुसार, सदरह् मयत . सभासदाचे १००% शेअर्स आणि व्याज सदरह श्री. रणजीत सुभाना शेवाळे यांच्याशी व्यवहार करण्यास, सोसायटी स्वतंत्र राहिल. सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमध्ये सदरह् मयत सभासदाचे शेअर्स आणि व्याज हस्तांतरित करण्याला हरकत घेणारे कोणतेही हक्क/ हरकती सोसायटीला प्राप्त झाले तर, सोसायटीला तिच्या उपनियमांअंतर्गत प्रदान केलेल्या रितीनुसार व्यवहार केला जाईल.

शांतता विकास मंडळ एसआरए को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी स्थळः मुंबई सही/-तारीखः ०२.०३.२०२१ सचिव खजिनदार अध्यक्ष

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **श्री. मुकेश वेलजी सोलंकी** हे खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेली मालमत्ता **श्रीमती मनीबेन कानजी हरिया, हस्तांतरकर्ता** यांच्याकडून खरेदी करू इच्छित आहेत. **विरमणी बिल्डर्स,** बिल्डर आणि **श्री. लक्ष्मीचंद लालजी विशारीरा** यांच्या दरम्यान झालेला दिनांक १४.०२.१९९६ रोजीचा मुळ विक्री करारनामानुसार मुळत: सदर दुकान खरेदी केले होते. दिनांक १४.०५.१९९८ रोजीचे विक्री करारनामानुसार श्री. लक्ष्मीचंद लालजी विशारीरा, विक्रेता यांनी सदर दुकान श्री. चिमामल मेघजी मोटा एचयुएफ यांना सदर दुकान विक्री केले. सदर मुळ अधिकार करारनामा हरवले असून याबाबत पायधुनी पोलीस ठाणे येथे तक्रार क्र.२६४/ २०२१ धारक एफआयआर दिनांक १७.०२.२०२१ नोंद करण्यात आली आहे. दिनांक २५.११.२००३ रोजीचे विक्री करारनामानुसार चिमामल मेघजी मोटा एचयुएफ, त्यांचे कर्ता चिमामल मेघजी मोटा, विक्रेता यांचे मार्फत सदर दकान मनीबेन कानजी हरिया यांना विक्री करण्यात आले. दिनांक १५.१२.२०२० रोजीचे विक्री करारनामा नोंदणी क्र.बीबीई४–१०७६७–२०२० सहवाचिता पुर्नसुधारीत करारनामा दिनांक 0१/0२/२0२१ सहवाचिता नोंदणी क्र.बीबीई-४/२५२४/२०२१ जे श्रीमती मनीबेन कानजी हरिया, विक्रेता आणि श्री. मुकेश वेलजी सोलंकी, खरेदीदार यांच्या दरम्यान झाले होते त्यानुसार माझे अशिलाच्या नावे सदर दुकानातील अधिकार, हक्क व हित विक्री करण्यात आले होते

आता मी येथे कोणाही व्यक्तीस, वित्तीय संस्थेस खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केल्यानुसार माझ्या अशिलाच्या नावे सदर इच्छित विक्रीबाबत तसेच खालील अनुसुचीत नमुद मालमत्तेबाबत विक्री, भदलाबदल, तारण, बक्षीस, न्यास, अधिभार, परिरक्षा, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, मालकीहक्क, किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत **दुकान क्र.२, सी विंग, सहयोग को–ऑप**. हौसिंग सोसायटी लि., गावडे नगर, रावळपाडा, एस.एन. दुबे रोड, दहिसर पुर्व, मुंबई-४०००६८ येथे कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावे सोडून दिले आहेत आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजण्यात येऊन त्यावर कोणताही विचार केला जाणार नाही.

वर संदर्भित मालमत्तेची अनुसुची

दुकान क्र.बी-१ (२ व ३), क्षेत्रफळ ५५० चौ.फु. बिल्टअप, बेसमेंट, विरमनी म्हणून ज्ञात इमारत ् जमीन सीएस क्र.९१९, मांडवी विभाग, २६७–७१, नरशीनाथा स्ट्रीट, एफपी क्र.४२, टीपीएस १, मांडवी, मस्जिद बंदर, मुंबई-४००००९.

सही/-ॲडव्होकेट मणाल दळवी. ठिकाण : मुंबई भागीदाः दिनांक : ०३.०३.२०२१ मे. के.के. चावला ॲण्ड कंपनी

परिशिष्ट १६ उपविधी क्र.३५ अन्वये

या नोटीसद्वारे आम जनतेस कळविण्यात येते की. आमचे अशील राझीयाबानो मोहम्मद हारू कुरेशी व सायारबानो अब्दल रझाक कुरेशी यांचेबरोबर श्रीमती सकीनाबी अब्दल रझाक करेशी ही शॉप झोन प्रिमायसेस को-ऑप. सोसा. लि. चे त्यापैकी एक संयुक्त सभासद होते ज्यांचा पत्ता एम.जी. रोड, बँक ऑफ इंडियाजवळ, घाटकोपर पश्चिम, मुंबई-४०००८६ आणि शेअर प्रमाणपत्र क्र.०३९ दिनांक १३.०१.२०१३ विभिन्न क्र.१८६१ ते १८८० धारक ऑफिस/युनिट क्र.१६, पहिला मजलाकरिता रु.५०/- चे प्रत्येकी वीस पुर्णदेय शेअर्स धारण केले असून त्यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता दिनांक २३.०३.२०१९ रोजी निधन झाल्याने आमचे अशिलांर्न

सोसायटी /आमचे अञ्चील याद्वारे सोसायटीच्या भांडवल /मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा वारसदार किंवा इतर दावेदार, आक्षेपदार किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन दावे किंवा आक्षेप असल्यास ते सद सूचनेच्या प्रसिद्धीपासून चौदा (१४) दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्यांच्या/तिच्या/त्यांच्या दाव्या/आक्षेपांच्य पुष्टचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांच्या प्रतींसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत मार्गाने सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण करण्यास सोसायटी मोकळी असेल, जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्य शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने वा आम्ही प्राप्त केले तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटी नोंदणीकृत उपविधीची प्रत/दावेदार आक्षेपकांद्वारे निरिक्षणासाठी सोसायटी कार्यालय सोसायटीचे सन्मा. सचिव दु.१२.०० आणि सायं.५.०० च्या मध्ये सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून सोमवार ते शनिवार तिचा कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे.

> सही/ शैलेश पी. पानसरे

ॲडव्होकेट हायकोर्ट मुंबई युनिट नं.१७, दुसरा मजला, शॉप झोन, बँक ऑफ इंडियाजवळ, -एम.जी. रोड, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६.

नमुना क्र. युआरसी-२

प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नसा शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत **मे** अलायन्स इंडिया या भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे १९ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्यात येणार आहे.

कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: एफएमसीजी उत्पादनांचा व्यवसाय जसे की साबण, कॉस्मेटिक्स, टॉल्कम पावडर, अग्रगण बहुराष्ट्रीय कंपन्यांचे डिटर्जंट्स आणि खरेदी, विक्री, पुढील प्रक्रिया, क्रमवारी, ग्रेड किंवा इतर तयार करणे. आयात करणे. निर्यात करणे. पाठविणे. विल्हेवाट लावणे आणि व्यवहार करणे आणि सर्व किंवा उपरोक्त उत्पादन किंवा वस्तू, वस्तू आणि उत्पादने एकतर प्रक्रिया केलेल्या, तयार झालेल्या, उत्पादित किंवा कच्च्या स्थितीत किरकोळ. घाऊक किंवा इतर व्यापार करणे.

उत्पादक, प्रोसेसर, निर्माता, शोधक, रुपांतरक, आयातकर्ता, निर्यातदार, व्यापारी, खरेदीदार विक्रेते, किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, पुरवठा करणारे, इंडेन्टर्स, पॅकर्स, मूवर्स, प्रिझर्व्हर्स स्टॉकिस्ट, एजंट्स, सब-एजंट्स, व्यापारी म्हणून व्यवसाय करणे, वितरक, दलाल, नोकरी करणारे सवलती किंवा इतर वैयक्तिक काळजी. फॅब्रिक केअर, एअर केअर, केसांची निगा राखणे. घरगर्त कीटकनाशके. प्रथमाग साफसफाई. शौचालयांची साफसफाई. अत्र व पेय पदार्थ. सौंदर्यप्रसाधनांसाट वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या उत्पादनांमध्ये व्यवहार करणे. आणि सौंदर्य उत्पादने, दग्धजन्य पदार्थ, मिनरल वॉटर आणि आयुर्वेद/हर्बल आधारित जे काही निसर्गाचे आहे त्यापैकी घन, द्रव वायू, अर्ध–घन, मेण, कागद, विसकोस, इमल्सीफिकेशन किंवा एरोसोल किंवा अशा कोणत्याही मिश्रणाने बनविलेले पदार्थ यांचे व्यवसाय निष्पादन करणे.

फार्मास्युटिकल, निर्माण आणि सामान्य केमिस्ट आणि इंगिस्ट म्हणून व्यवसाय चालु ठेवण्यासाठी ग्लिसरीन आणि सर्व प्रकारच्या शौचालयासाठी आवश्यक वस्तू आणि परफ्यूमचे उत्पादक आणि विक्रेते; स्टार्च, वॉटर-सॉफ्टनर्स, सोडा आणि सर्व प्रकारच्या केपडे धुण्यासाठी मिळणारे साहित्य यांचे उत्पादक आणि विक्रेते; सर्व प्रकारचे बॉक्स आणि कार्ड, लाकूड किंवा धातूचे प्रकरण विक्रेते; आणि प्रिंटर, कलर प्रिंटर, प्रकाशक, स्टेशनर्स आणि फुले व परफ्यूम उत्पादित करणार्र वनस्पती म्हणून.

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय क्र.२०३, दी सिमट, पश्चिम द्रुतगती महामार्ग, हनुमान रोडजवळ, विलेपार्ले (पुर्व), मुंबई-४०००५७, महाराष्ट्र, भारत येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

थॉमस कुक (इंडिया) लिमिटेड

सीआवएन: एल६३०४०एमएच१९७८पीएलसी०२०७१७ नोंदणीकृत कार्यालय: थॉमस कुक बिल्डिंग, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई - ४००००१

फोन नं.: +९१-२२-४२४२ ७००० फॅक्स: +९१-२२-२३०२ २८६४ संकेत स्थळ: www.thomascook.in ई-मेल: sharedept@thomascook.in

सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, थॉमस कुक (इंडिया) लिमिटेडच्या (''कपनी'') सभासदाची विशेष सर्वसाधार

सभा (ईजीएम), विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत उत्नेख केलेले कामकाज पार पाडण्यासाठी शुक्रवार, दिनांक २६ मार्च २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता (भाप्रवे) फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या ('व्हीसी')

मध्याची कोविड- १९ची साथ लक्षात घेता, कॉर्पोरेट कामकाज मत्रालयाने ('एमसीए') त्याच्या दिनाक ८

रप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, १५ जून २०२०, २८ सप्टेंबर २०२० आणि ३१ डिसेंबर २०२० च्य

. गरिपत्रकाद्वारे (एकत्रितरीत्या ज्याचा उल्लेख ''एमसीए परिपत्रके'' असा केला गेला आहे) विशेष

सर्वसाधारण सभेचे (''ईजीएम''/''सभा'') आयोजन सभासदानी एका सामायिक जागी उपस्थित न राहता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या ('व्हीसी') माध्यमातून/इतर दृक्शाव्य माध्यमातून् ('ओएव्हीएम'

ग्रायोजित करण्यास परवानगी दिलेली आहे. त्याशिवाय, सेक्युरिटिज् अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय ''सेबी'') यांनी त्यांच्या दिनांक १२ मे २०२० आणि १५ जानेवारी २०२१ रोजी प्रसृत केलेल्य

रिपत्रकाद्वारेही विशिष्ट सूट दिलेली आहे. एमसीए परिपत्रके, कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') मधील

नरतदी आणि सेक्सरिटिज अँड एक्सनेज बोर्ड ऑफ इंडिस्स (लिस्टिंग ऑब्लोग्रान्स अँड डिस्क्लोज्ज

रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स'') याच्या अनुसार कपनीची विशेष

सर्वसाधारण सभा, कायद्याच्या लागू असलेल्या तरतुदी व त्यासोबत सभेचे आयोजन व्हीसी/ओएव्हीएमच्य माध्यमातून केले जात आहे. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड यांच्यामार्फत, विशेष

सर्वसाधारण सभेच्या पूर्वी रिमोट ई–व्होटिंगच्या माध्यमातून मतदान करण्यासाठी, व्हीसी/ओएव्हीएग

सविधेच्या माध्यमातन विशेष सर्वसाधारण सभेत सहभागी होण्यासाती आणि विशेष सर्वसाधारण सभेच्य . रम्यान ई-व्होटिंग करण्यासाठी सुविधा पुरविली जाईल. व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून सभेत

विशेष सर्वसाधारण सभेची सूचना, ज्या सभासदानी त्यांचे ईमले पत्ते कंपनीकडे/डिपॉझिटरी

पार्टिसिपटसकडे नोंदवलेले आहेत त्यांना उपरोक्त परिपत्रकानदसार दिनाक २ मार्च २०२९ रोर्ज

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्यात आलेली आहे. सभासदानी नोंद घ्यावी की, विशेष सर्वसाधारण सभेर्च

सूचना कंपनीच्या www.thomascook.in, ह्या संकेतस्थळावर आणि सेंद्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ('सीडीएसएल') यांच्या www.evotingindia.com ह्या, तसेच बीएसई लिमिटेडच्या

www.bseindia.com ह्या आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या

कायद्याच्या कलम १०८ मधील तरतदींच्या तसेच त्यासोबत वाचले जाणारे कंपन्या (व्यवस्थापन आणि

प्रशासन) नियम, २०१४ मधील नियम २० व सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्समधील रेग्युलेशन ४४ आणि

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरिज् ऑफ इंडिया यांनी प्रसृत केलेल्या सेक्रेटरिअल स्टॅंडर्ड्स ऑन जनरल मिटिंग्ज (एसएस–२) यांच्या अनुपालनार्थ, सभासदांना विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेत उल्लेख

केलेल्या वरावावरील त्याचे मत वेण्याची सुविधा सीडीएसएल यांनी पुरविलेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग

शुक्रवार, दिनाक १९ मार्च २०२१ ह्या अतिम तारखेस एकतर प्रत्यक्ष किंवा डिमटेरिअलाईझ्ड रूपात भाग

. गरण करणारे सभासद रिमोट ई—व्होटिंगसादी पात्र असतील. इलेक्ट्रॉनिक व्होटिंगसुद्धा विशेष सर्वसाधारण

सभेत उपलब्ध करून दिले जाईल आणि विशेष सर्वसाधारण सभेस उपस्थित असलेल्या ज्या सभासदानी त्यांचे मत रिमोट ई-व्होटिंगच्या माध्यमातून दिलेले नसेल, ते विशेष सर्वसाधारण सभेत मतदान करू

शकतील. ज्या सभासदानी त्याचे मत विशेष सर्वसाधारण सभेपूर्वी रिमोट ई-व्होटिंगच्या माध्यमातून दिलेले

असेल ते विशेष सर्वसाधारण सभेस उपस्थित राहू शकतात, पण ते त्यांचे मत पुन्हा देण्यास पात्र नसतील सभासदाने दरावावरील मत एकदा दिले की, त्यानंतर त्याला ते बदलण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

सचना पाठविल्यानंतर जी कोणी व्यक्ती कंपनीचे समभाग प्राप्त करून कंपनीची सभासद होईल आणि अंतिम

. रखेच कंपनीचे भाग धारण करील, ती रिमोट ई–व्होटिंगसाठी विनंती पाठवून तिचे मत देऊ शकेल.

ागधारक त्यांची विनती helpdesk.evoting@cdsl.com वर पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड

गप्त करू शकेल. परंतु तुम्ही जर आधीच सीडीएसएलकडे रिमोट ई–व्होटिंगसाठी नोंदणी केलेली असेल,

ार तम्ही तमचा सध्याचा यजर आयडी आणि पासवर्ड मतदान करण्यासाठी वापरू शकाल. जर तम्ही

तुमचा पासवर्ड विसरलात, तर तुम्ही www.evotingindia.com वर उपलब्ध असलेल्या "Forgot User

Details /Password" ह्या पर्योयाचा वापर करून तुमचा पासवर्ड रिसेट करू शकाल किंवा सीडीएसलर्श

रिमोट ई–व्होटिंगशी संबंधित तपशिलांसाठी कृपया विशेष सर्वसाधारण सभेची सूचना पहावी. इलेक्ट्रॉनिक

गध्यमातून करावयाच्या मतदानाशी संबंधित सर्व तक्रारी कृपया श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सेंट्रल

डिपॉझिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लिमिटेड, 'ए' विंग, २५वा मजला, मॅरॅथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स्

कंपाऊंड, ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ (पू.), मुंबई – ४०००१३ यांच्याकडे त्यांना तरवून दिलेल्या

helpdesk evoting@cdslindia.com या ईमेल आयडीवर किंवा दूरध्वनी क्रमांक १८००२२५५३३

प्रत्यक्ष रूपात भाग धारण करणारे सभासद, ज्यांनी त्यांचे ई–मेल पत्ते कंपनीकडे नोंदवलेले/

अद्ययावत कलेले नाहीत, त्यांना विनती करण्यात येते की, त्यांनी ते त्यांच्या फोलिओ क्रमांकाच्य

तपशिलासह कंपनीला लिहून कळवून व त्यासोबत स्वसाक्ष्यांकित पॅन कार्डची प्रत जोडून

sharedept@thomascook.in येथे नोंदवावेत किंवा https://green.tsrdarashaw.com

)रिमोट ई-व्होटिंगच्या माध्यमातून आणि विशेष सर्वसाधारण । शुक्रवार, १९ मार्च २०२१

. महभागी होण्यासंबंधीची कार्यप्रणाली विशेष सर्वसाधारण संभेच्या सूचनेत देण्यात आलेली आहे.

www.nseindia.com ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

सिस्टीमचा ('रिमोट ई-व्होटिंग') वापर करून उपलब्ध करून दिलेली आहे.

सभेत मतदान करण्यासाठी पात्रता निश्चित करण्याकरिता

)रिमोट ई-व्होटिंग सुरू होण्याचा दिवस, तारीख आणि वेळ

त्यानंतर सीडीएसएलद्वारे ई-व्होटिंग मॉड्यूल निष्क्रिय करण्यात येईल

) रिमोट ई–व्होटिंग संपण्याचा दिवस, तारीख आणि वेब

१८००२२५५३३ ह्या टोलफ्री क्रमाकावर संपर्क साधू शकाल.

ई-मेल पत्ता नोंदविण्याची / अद्ययावत करण्याची पद्धत खाली दिलेली आहे:

किंवा ००२२–२३०५८५४२/४३ येथे कळवाव्यात

reen/events/login/tk या लिकला भेट द्यावी.

१९७१मात्रम् ('ओएट्टीएम') आगोजित

दिनांक: ०२ मार्च, २०२१

अर्जदारांची नावे १) ग्यान प्रकाश अगरवाल

२) हरिश कुमार अगरवाल ३) अनिल नागपाल

४) गिता अगरवाल

५) अंकश नागपाल

६) अर्चित अगरवाल ७) करण अगरवाल

Sd/-

श्रीमती ज्योत्स्नाबेन प्राणशंकरभाई त्रिवेदी या फ्लॅट क्र.१३, दत्ता निवास, पै नगर, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ या सोसायटीच्या सदस्या असून त्यांच्या नावे अनुक्रमांक ५१ ते ५५ धारके भागप्रमाणपत्र क्र. १३ होते ते हरवले/गहाळ झाले आहे. जर कोणास याबाबत दावा/आक्षेप असल्यास त्यांनी सोसायटी सचिवाकडे १५ दिवसांत कळवावे, तदुनंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी सोसायटी प्रक्रिया सुरू करेल.

जाहीर सूचना

दत्ता निवास पै नगर कोहीसोलि.करिता ठेकाण: मुंबई सही/-दिनांक: ०३.०३.२०२१ सचिव

PAL RESIDENCY CO OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED REGN No: MUM/W-FN/HSG /TC/8846/2008-09

/21.5.2008. 358, BHANDARKAR ROAD, MATUNGA (C.R.), MUMBAI - 400019.

PUBLIC NOTICE MR. CHANDRAKANT

PITAMBAR MEHTA, owner of 50% share in Flat Nos. 501 & 502 in PAL RESIDENCY CO-**OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., having** address at Plot No. 358, Bhandarkar Road, Matunga Mumbai - 400019, died on 30.05.2020 without making any nomination. His legal heir MR. PARAS

CHANDRAKANT MEHTA has made an application for membership and property right of the deceased member in Flat Nos. 501 & 502 and Share Certificate

Nos. 21 & 29 for 10 Shares of Rs. Fifty each bearing distinctive numbers from 111 to 115 & 116 to 120 (both inclusive) respectively.

The society hereby invites claims/ objections from the heir for transfer of shares & interest of the deceased member in the capital / property of the society within a period of 15 days from the publication of this notice

with all necessary documents & proof. If no claim/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal in such manner as is provided under the Bye-Laws of the society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection with the Hon. Secretary between 10 a.m. to 11 a.m. till the expiry of notice period. **For Pal Residency Co-operative Housing** Society Ltd.

Hon. Secretary

जाहीर सूचना

गम्ही, श्रीमती प्रिती गुप्ता, श्री. मुरारीलाल गुप्ता यांची पत्नी आणि कुमारी प्राची गुप्ता, श्री. मुरारीलाल गुप्ता यांची मुलगी येथे सर्वसामान्य जनतेस सुचित करीत आहोत की, माझे पती/वडील श्री. मुरारीलाल गुप्ता यांचे आमच्य ु.... भारतातील असलेल्या सर्व जंगम व स्थावर मालमत्ता यापासून त्यांची गैरवर्तणुक असल्यामुळे त्यांना बेदखल करण्यात आले आहे आणि यापुढे त्यांच्याशी आमचा कोणताही संबंध नाही.

जर कोणी व्यक्ती सदर श्री. मुरारीलाल गुप्ता यांच्यासह कोणताही व्यवहार करीत असल्यास तो त्यांनी स्वत:च्य जोखिम, शुल्क व परिणामावर करावा.

दिनांक: 0३.0३.२0२१

(श्रीमती प्रिती, श्री. मुरारीलाल गुप्ता यांची पत्नी)

सही/ (कुमारी प्राची गुप्ता, श्री. मुरारीलाल गुप्ता यांची मुलगी)

मोक्ष ऑर्नामेंटस लिमिटेड

फ्लॅट क्र.१-सी, रुबेन्स अपार्ट., सेतलवाड लेन, ऑगस्ट क्रांती मार्ग, मुंबई-४०००२६

सीआयएन: एल३६९९६एमएचे२०१२पीएलसी२३३५६ नोंद.कार्यालयः बी-४०५/१, बी-४०५/२, ४था मजला, ९९, मूलजी जेठा इमारत, काळबादेवी रोड, विञ्जलवाडी, काळबादेवी, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४००००२, भारत

ई-मेल:jineshwar101@gmail.com, वेबसाईट:www.mokshornaments.com येथे सुचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०९३ च्या कलम १९० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व । शासन) अधिनियम, २०१४ चे नियम २२ (कोणतेही अमलांतील वेळेकरिता वैधानिक फेरबदल किंवा पर्नजोडणीसह) अधिनियमानुसार भागधारक व कंपनीचे संबंधित प्राधिकरणाने येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीने दिनांक २८ जानेवारी, २०२१ रोजीच्या टपाल मतदान सूचनेत नमुद ठराव मंजुरीसाठी टपाल मतदान (ई-वोटिंगसह)

देना	गंक ०१ मार्च, २०२१ रोजीच्या तपासनीसांच्या अहवालावर आधारित निकालाची घोषणा:										
н.	ठराव	प्रकार	मत		विरोधात	1	ग त				
Б.			बाजूने	विरुद्ध	दिलेली मते	%करिता	%विरुद्ध				
8	आवश्यक मान्यतेवर अवलंबून असलेले सेबी (आयसीडीआर)	ई-वोटिंग	८५४५०११	0	८५४५०११	१००	0				
	रेग्युले शन्सनुसार एनएसई (एनएसई एमर्ज) च्या एसएमई माध्यमातून एनएसईचे मेन बोर्डवर कंपनीचे स्थलांतर करणे.	टपाल मतदान	0	0	0	0	0				
		एकूण	८५४५०११	0	८५४५०११	900	0				

संचालक मंडळाच्या वतीने व करित मोक्ष ऑर्नामेंट्स लिमिटेः सही/-

ठिकाण : मुंबई

श्री. अमृत शाह व्यवस्थापकीय संचालव

दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेड

सीआयएन:एल२७२००एमएच१९९४पीएलसी०८३९५० नोंदणीकृत कार्यालयः चेनॉस, फ्लंट क्र.१, गुलमोहर क्रॉस रोड क्र.७, जेव्हीपीडी स्किम, मुंबई-४०००४९, महाराष्ट्र, भारत. दूर.:०२२-२६२०४२५५/२६२४४१४०, ई-मेल:sanjayvanijya1@gmail.com, वेबसाईट:www.djtextiles.co.in सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, **दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेड** (कंपनी) च्या सभासदांची विशेष बाह्नार क्या देण्यात पत्र जा, दावजवात टक्सटाइरक्स तामटङ (अन्ना) ज्या समादाया व्यवस्ति। सर्वसाधारण समा (ईजीएम) <mark>मंगळवार, २३ मार्च, २०२१</mark> रोजी दु.१२.३०वा. (भाग्रवे) 'चैनाँस'' फ्लॅट क्र.१, गुलमोहर क्रांस रोड क्र.७, जेव्हीपीडी स्किम, मुंबई-४०००४९, महाराष्ट्र, भारत येथे कोविड-१९ मुळे सामाजिक अंतर राखून कंपनी कायदा २०१३ च्या तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत विहित पद्धतीने मान्यनुसार कंपनीचे सर्वे सदस्यांना पाठविण्यात आलेले ईजीएम सूचना जे रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१ रोजी पुर्ण करण्यात आले आहे, त्यात नमुद सर्वसाधारण विषयावर विमर्ष करण्याकरित

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ व इतर लाग तरतदी आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन कपना कायदा २०१५ च्या कलम २०८ व इतर लागू तरतूदा आण कपना (व्यवस्थापन आण) प्रशासन) अधिनियम २०१५ चे नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँण्ड डिस्क्लोजर रिकायरासेंटस) अधिनियम २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांच्याद्वारे रिमोट ई-बोटिंग प्रणालीने सदर सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता मतदानाचा अधिकारासाठी सदस्यांना सुविधा दिलेली आहे. नियमानुसार तपशिल खालीलप्रमाणे: सूचना वितरण पुर्तता दिनांक : रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१.

रिमोट ई-वोटिंग प्रारंभ तारीख व वेळ: शनिवार, २० मार्च, २०२१ रोजी स.९.००वा. (भाप्रवे)

सुरू होईल. रिमोट ई-वोटिंग समाप्त होण्याची तारीख व वेळ: सोमवार, २२ मार्च, २०२१ सायं.५.००वा.

कंपनीचे भागधारक ज्यांच्याकडे मंगळवार, १६ मार्च, २०२१ रोजी वास्तविक किंवा डिमॅट

स्वरुपात भागधारणा आहे त्यांना विद्युत स्वरुपात मत देता येईल. रिमोट ई-वोटिंग सोमवार, २२ मार्च, २०२१ रोजी साय.५.००वा. (भाप्रवे) नंतर बंद केले जाईल मागणी असल्यास व सभेत अध्याक्षादारे मान्य केल्यास सदस्यांना त्यांचे मत जर त्यांच्याकडे रिमोट ई–वोटिंग सुविधा नसल्यास बॅलेट पेपरने देता येईल. जर रिमोट ई–वोटिंगने मत दिले असल्यास त्यास सर्वसाधारण सभेत मतदानाचा अधिकार असणार नाही.

सभासद ज्यांनी त्यांचे मत रिमोट ई–वोटिंग प्रणालीने दिले आहे ते सभेला हजर राहू शकतात परंतु सभेमध्ये पर मतदान करण्यास पात्र नसतील. व्यक्ती ज्यांचे नाव सभासदांच्या नोंदबहीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे कट ऑफ दिनांकला लाभार्थी मालकांच्या नोंदबहीमध्ये असतील असेच रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेचा वापर करण्यास किंवा

ईजीएमच्या ठिकाणी मतदानपत्रिकेद्वारे मतदान करण्यास पात्र असतील.

. ईजीएमची सूचना व रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया सर्व सदस्यांना विहितपद्भतीने आणि ते कंपनीच्या www.ditextiles.co.in व सेंटल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या https://www.cdslindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. कोणीही व्यक्ती जी सूचना पाठविल्यानंतर सभासद झाला आहे आणि कट ऑफ दिनांक अनुसा

भागधारक असत्यास, सूचनेमधील नोट क्र.१२ मध्ये देण्यात आलेल्या रिमोट ई-बोटिंगसाठीच्या सूचनेप्रमाणे युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करावा. रिमोट ई-वोटिंगपद्भत योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कंपनीने श्री. दीप

प्रकला, कार्यत कंपनी सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ई-बोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास सदस्यांनी कृपया खालील ठिकाणी संपर्क करावाः अ) ई-वोटिंग हेल्पडेस्क **सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड,** ई-मेलः

helpdesk.evoting@cdslindia.com, दुर.:१८००२००५५३३. ब) श्री. एस. राजागोपाळ, महेश्वरी डाटामॅटिक्स प्रा.लि., ई-मेल:info@mdpl.in/ फंक्स: १३३-२१४८४७८७. १ सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (प्रशासन

आणि व्यवस्थापन) नियमावली २०१४ च्या नियम २०, फेरफारानुसार आणि सेवी (लिस्टिंग ऑब्लिगोशन ऑण्ड डिस्क्लोजर) नियमावली २०१५ च्या नियमावली ४२ नुसार कंपनीच्या विशेष सर्वसाधारण सभेनिमित **मंगळवार, १६ मार्च, २०२१ ते मंगळवार, २३ मार्च, २०२१** (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील

> दीपज्योती टेक्सटाईल्स लिमिटेडकरिता संजय मुंदरा पर्णवेळ संचालक

बीएएसएफ इंडिया लिमिटेड

ठिकाण: मंबर्ड

सीआयएन:एल३३११२एमएच१९४३एफएलसी००३९७२ नोंदणीकृत कार्यालय: दी कॅपिटल, ए विंग, १२०४-सी, १२वा मजला, प्लॉट क्र.सी-७०, 'जी' ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१. दूर.:+९१ २२ ६२७८५६००; वेबसाईट:www.basf.com/in, ई-मेल:investor-grievance-india@basf.com

□ - BASF

सूचना

सेबी परिपत्रक सेबी/एचओ/एमआयआरएसडी/डीओएस३/सीआयआर/पी/२०१८/१३९ दि.०६ नोव्हेंबर, २०१८ जे सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्याद्वारे वितरीत आहे त्यानुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, भागधारकांचे नावाहून (हस्तांतरकर्ता) नियोजित हस्तांतरीत (हस्तांतरीत) यांच्या नावे समभागाचे हस्तांतर करण्यासाठी कंपनीला खालील विनंती प्राप्त झाली

नियोजित हस्तांतराचे तपशील खालीलप्रमाणे

अ.	फोलिओ	रु.१० प्रत्येकीचे	हस्तांतरकर्ताचे	अनुक्रमांक	हस्तांतरीतीचे
क्र.	क्रमांक	भागांची संख्या	नाव		नाव
१	बी९एक्स००१५३२६	१३	किशन कुमार खंडेलवाल	३१५९६२३८- ३१५९६२५०	प्रमोद कुमार बी. हरलालका

जर कोणा व्यक्तीस वर संदर्भीतप्रमाणे समभागांचे नियोजित हस्तांतरणास आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात कंपनी सचिवाकडे किंवा निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी, टीएसआर दाराशॉ कन्सल्टन्टस् प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ३० दिवसांत कळवावे आणि विहित कालावधीत कंपनीकडे कोणताही आक्षेप प्राप्त न झाल्यास वर नमुद हस्तांतरीतीच्या नावे कोणत्याही पुढील माहितीशिवाय सदर समभागांचे हस्तांतर करण्याची प्रक्रिया कंपनी सुरू करेल. सदर माहिती कंपनीच्या <u>www.basf.in</u> वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

बीएएसएफ इंडिया लिमिटेडकरिता

दिनांक : ०३ मार्च, २०२१

प्रदीप चंदन संचालक-विधी, जनरल कौन्सील (साऊथ आशिया) व कंपनी सचिव



नोंदणीकृत कार्यालयः २रा मजला, इमारत क्र.४, डीजे हाउस, जुना नागरदास रोड, अधेरी (पूर्व), मुंबई-४०००६९. दूरध्वनी:+९१-२२-६८४५७२००, ई-मेल:contact@dfltd.in, वेबसाईट:www.dfltd.in

कंपनीच्या विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेचे शुद्धिपत्रक

४ मार्च, २०२१ रोजी स.१०.००वा. (भाप्रवे) घेण्याबाबत दिनांक ६ फेब्रुवारी, २०२१ रोजीची ईजीएमची सूचना कंपनीने वितरीत केली होती. सूचना वितरणानंतर कंपनीच्या असे लक्षात आले की, सीसीडी (अर्थात मनफुल एक्सपोर्टस् लिमिटेड (पॅन: एएएसीएम१४२६डी)) चे नियोजित प्राप्तकर्त्यांपैकी एक यांनी २८.०१.२०२१ रोजी २०,००० समभाग खरेदी केले आहेत आणि पुर्व प्राथमिक भागधारणा असल्याने शेअर्स सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देणे आवश्यक होते आणि सेबी (आयसीडीआर) अधिनियम, २०१८ च्या तरतुदीनुसार लॉक-इन अंतर्गत ठेवण्यात आले होते. उपरोक्त २०,००० समभाग हे सेबी (आयसीडीआर) अधिनियम, २०१८ चे नियम १६७(६) च्या पुर्ततेनुसार सीसीडीजचे वाटप तारखेपासून ६ महिन्यांच्या कालावधीपर्यंत ०२.०३.२०२१ पासून लॉक-इन अंतर्गत ठेवण्यात आले होते. सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की, सूचनेचे परिशिष्ट-अ विचारात घ्यावे आणि खाली नमुद तपशील हे सुधारितप्रमाणे नोंद घ्यावे. ईजीएमच्या सूचनेत अन्य इतर

अ.	नाव	समभागांचे सीसीडीजचे रुपांतरणावर	पुर्व भागध	गरणा	भागधारणेनंतर					
क्र.		वितरीत नियोजित शेअर्स संख्या	क्र.	%	क्र.	%				
9	मनफुल एक्सपोर्टस् लि.	२५,०००	२०,०००	0.१३	४५,000	0.88				
ईजी	ईजीएम सूचनेचे शुद्धिपत्रक हे कंपनीच्या भागधारकांना वितरीत केलेल्या दिनांक ६ फेब्रुवारी, २०२१ रोजीच्या सूचनेचा भाग आहेत. तदनुसार									

मंडळे आणि इतर संबंधित व्यक्तींनी कृपया उपरोक्त सुधारित बाबीची नोंद घ्यावी. सदर शुद्धिपत्रक कंपनीच्या www.dfltd.in वेबसाईटवर उपलब्ध असून कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या बीएसई लिमिटेडकडे

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

फ्रेडरिक पिन्टो

कंपनी सचिव

अमित जे. पारेख

थॉमस कुक (इंडिया) लिमिटेडकरित

ठिकाण : मुंबई

धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, कंपनीची विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) गुरुवार, घटक अपरिवर्तीत व वैध आहेत.

ઝા.	नाव	सममागाच सासाडाजच रुपातरणावर	पुव भागवारणा		मागवारणनंतर	
क्र.		वितरीत नियोजित शेअर्स संख्या	क्र.	%	क्र.	%
b	मनफुल एक्सपोर्टस् लि.	२५,०००	२०,०००	0.१३	४५,000	0.88
ईजीएम सूचनेचे शुद्धिपत्रक हे कंपनीच्या भागधारकांना वितरीत केलेल्या दिनांक ६ फेब्रुवारी, २०२१ रोजीच्या सूचनेचा भाग आहेत. तद्नुसार संबंधित भागधारक, स्टॉक एक्सचेंजेस, देवीटाए, विवंधक व भागहस्तांत प्रतिविधी, ई-वोटिंगकरिता वियक संस्था, इतर प्राधिकरण, विशासक						

कळविले आहे.

धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेडकरीता सही/-

ठिकाण: मुंबई दिनांक: ०२ मार्च, २०२१ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

नगळवार, २३ मार्च २०२१

गुरुवार, २५ मार्च २०२१

(सकाळी ९:०० वाजता, भाप्रवे)

संध्याकाळी ५:०० वाजता भाप्रवे

ठिकाण: मुंबई दिनांक: ०२ मार्च २०२१